

#### Date: February 14, 2025

To, BSE Limited. Corporate Relation Department, PhirozeJeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400001. Maharastra, India.

#### Scrip Code: 526125

#### ISIN: INE00HZ01011

# Sub: Disclosures under Regulation 30 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015 ("Listing Regulations").

Dear Sir/Ma'am

Pursuant to Regulations 30 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015 ("Listing Regulations"), please find enclosed herewith the copy of newspaper advertisement published on February 14, 2025 of the newspaper Financial Express (English Newspaper) and Navshakti (Marathi Newspaper) regarding publication of Consolidated and Standalone Un-audited financial results for the third quarter and nine months ended December 31 2024.

Kindly take the same on records.

Thanking You For BN HOLDINGS LIMITED

For BN HOLDINGS LIMITED

Company Secretary & Compliance Officer REETIKA MAHENDRA Company Secretary and Compliance Officer [M.NO: ACS48493]



#### BN HOLDINGS LIMITED (FORMERLY ARIHANT TOURNESOL LIMITED)

REGD. OFFICE: 217, Adani Inspire-BKC, G Block, BKC Main Road, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai, Maharashtra - 400051 CIN: L15315MH1991PLC326590 T: +91 22 69123200 | E: contact@bn-holdings.com | W: www.bn-holdings.com

# **FINANCIAL EXPRESS**



UADRAN

30

# **QUADRANT FUTURE TEK LIMITED**

## (Formerly known as Quadrant Cables Pvt. Ltd.)

Registered Office: Village Basma, (On Basma-Jhajjon Road), Tehsil Banur, Distt. Mohali, Punjab (India) - 140417 Corporate Office: SCO No. 20-21, Sector 66-A, JLPL, Airport Road, Mohali, Punjab - 160062 Contact No.: 0172-4020228, CIN: U74999PB2015PLC039758, E-Mail: info@guadrantfuturetek.com

### EXTRACT FROM THE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31 DECEMBER 2024

Sr.		(	Quarter ender	d	Nine mon	ths ended	Year ended
Sr. No.	Particulars	31.12.2024 (Unaudited)	30.09.2024 (Unaudited)	31.12.2023 (Unaudited)	31.12.2024 (Unaudited)	31.12.2023 (Unaudited)	31.03.2024 (Audited)
1	Total Income from Operations	270.28	396.26	389.83	921.65	1,004.32	1,518.49
2	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(87.17)	(38.09)	(10.12)	(219.08)	196.65	205.95
3	Net Profit/ (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(87.17)	(38.09)	(9.83)	(219.08)	196.97	206.26
4	Net Profit/ (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(84.51)	(35.63)	(10.27)	(213.32)	114.49	116.56
5	Total comprehensive income for the period (comprising profit/ (loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)	(84.20)	(35.86)	(10.92)	(212.38)	113.92	116.18
6	Paid up equity share capital (face value of Rs. 10 per share each) Rs. In millions No. in Millions	300.00 30.00	300.00 30.00	300.00 30.00	300.00 30.00	300.00 30.00	100.00 10.00
7	Reserves (Excluding revaluation reserve) as shown in the audited Balance sheet of the previous year						365.10
8	Earnings per share (of Rs. 10 each) (not annualized)						
	(a) Basic (Rs.)	(2.81)	(1.20)	(0.36)	(7.08)	3.80	11.62
1	(b) Diluted (Rs.)	(2.81)	(1.20)	(0.36)	(7.08)	3.80	11.62

Notes

The above is an extract of the detailed format of Quarterly/nine months financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirement) Regulations, 2015. The full format of the Quarterly/ nine months Financial results are available on the Stock Exchange websites, www.nseindia.com and www.bseindia.com and the same is also available on the company's website www.quadrantfuturetek.com and can also be accessed through scanning the QR code.

2. The above unaudited financial results of Quadrant Future Tek Limited ("The Company") have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on Thursday, 13 February 2025. The statutory auditors have carried out a limited review of unaudited financial results of the company for the guarter and nine months ended 31 December 2024, in accordance with regulation 33, of the Securites and Exchange Board of India (Listing and Disclosure Requirements) Regulations, 2015.



For and on behalf of the Board of Directors of QUADRANT FUTURE TEK LIMITED MOHIT VOHRA MANAGING DIRECTOR DIN: 02534402

De la Millione leveent ner abore date

## **KERNEX MICROSYSTEMS (INDIA) LTD.** (AN ISO 9001 : 2015 CERTIFIED COMPANY CIN:L30007TG1991PLC013211)

Regd. Office: Plot No.38 (part) to 41, Hardware Park, TSIIC Layout, Survey No.1/1, Kancha Imarat, Raviryal Village, Maheswaram Mandal, Ranga Reddy Dist, Hyderabad - 501 510. Tel: +91 8434-667600, Email: acs@kernex.in

### Extract of Un-Audited (Standalone and Consolidated) Financial Results for the Quarter and Nine Months ended 31st December, 2024.

		- <u>r</u>					(Rs. in Lakins)
		13	STANDALONE	6	CC	ONSOLIDATE	D
SI	PARTICULARS	QUARTER ENDED	NINE MONTHS ENDED	QUARTER ENDED	QUARTER ENDED	NINE MONTHS ENDED	QUARTER ENDED
SI. No.		31-12-2024	31-12-2024	31-12-2023	31-12-2024	31-12-2024	31-12-2023
		Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited
1.	Total Income from operations	3,729,91	10,807.71	924.76	3,713.73	10,752.87	881.19
2.	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	708.02	1,819.42	(345.05)	707.16	1,730.49	(851.01)
3.	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	708.02	1,819.42	(345.05)	707.16	1,730.49	(851.01)
4.	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	714.37	1,840.78	(350.49)	713.51	1,751.85	(856.45)
5.	Total Comprehensive income for the period [ Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax) ]	714.37	1,840.78	(350.49)	715.93	1,754.19	(759.14)
6.	Equity share capital (Face value of Rs. 10/- each)	1,675.94	1,675.94	1,675.94	1,675.94	1,675.94	1,675.94
7.	Reserve (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	17.55	12,380.26	Cene:	1777		initia
8.	Earnings per share (before extraordinary items) (of Rs.10/- each)						
	(a). Basic	4.26	10.98	(2.24)	4.29	10.53	(5.44)
	(b). Diluted	4.26	10,98	(2.24)	4.29	10.53	(5.44)

### Notes:

1. The above results were reviewed and recommended by the Audit Committee on 13th February, 2025 and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on 13" February, 2025.

2. The above is an extract of detailed format of Quarterly/Nine Months ended Standalone and Consolidated Financial Results filed with the Stock Exchanges under regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/ Annual Financial Results are available on the Stock Exchange website. i.e., BSE Limited at www.bseindia.com and NSE Limited at www.nseindia.com and on Company'website: www.kernex.in



INFRA FINANCE

By order of the Board of Directors For KERNEX MICROSYSTEMS (INDIA) LIMITED

(All amounts are in INR Lakhs, unless otherwise stated)

Sd/-M.B. NARAYANA RAJU Whole-Time Director DIN - 07993925

# **Aseem Infrastructure Finance Limited**

Regd. Office: Hindustan Times House, 3rd Floor, 18-20, Kasturba Gandhi Marg, Connaught Place, New Delhi - 110001, CIN: U65990DL2019PLC437821 Website: www.aseeminfra.in | Tel: 022 69631000 | Email: info@aseeminfra.in

Statement of Audited Consolidated Financial Results for the guarter and nine months ended December 31, 2024

Place: Mohali (Punjab) Date: 13 February 2025

# **BN HOLDINGS LIMITED**

(FORMERLY ARIHANT TOURNESOL LIMITED) CIN: L15315MH1991PLC326590 Regd. Office : 217 Adani, Inspire-BKC, Situated G Block, BKC Main Road, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai, Maharashtra 400051

Tel:- 022-69123200 : Website : www.bn-holdings.com : Email: contact@bn-holdings.com

Standalone									
333	Particulars		Quarter Ended		Nine mor	nth Ended	Year Ended		
SI. No.		31.12.2024 Unaudited	30.09.2024 Unaudited	31.12.2023 Audited	31.12.2024 Unaudited	31.12.2023 Audited	31.03.2024 Audited		
1	Total Income from operations	20.12	4.42		24.98	C 4. C 4. C 4. C	708.80		
2	Net Profit/ (Loss) for the period (before Tax Exceptional and/or Extraordinary items)	(397.86)	(354.19)	(125.92)	(975.06)	(221.66)	(312.62)		
3	Net Profit/ (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(397.86)	(354,19)	(125.92)	(975.06)	(221.66)	(312.62)		
4	Net Profit /(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(501.73)	(281.71)	(125.92)	(975.05)	(221.66)	(312.62)		
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(501.73)	(281.71)	(125.92)	(975.05)	(221.66)	(312.62)		
6	Equity Share Capital	1,050.11	989.83	989.83	1,050.11	989.83	989.83		
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year)	5,334.04	5,643.95	6,208.24	5,334.04	6,208.24	6,117.28		
8	Earnings per share (of Rs 10/- each) (for continuing and discontinued operations) (Not annualised):		20						
ļ	Basic ( Rs )	(4.91)	(2.85)	(1.27)	(9.74)	(2.24)	(3.16)		
]	Diluted ( Rs )	(0.45)	0.01	(1.08)	(0.61)	(1.90)	(2.06)		

#### Notes:

The Un-audited Standalone Financial Results for the third Quarter and nine months ended December 31, 2024 have been reviewed by Audit Committee in its meeting held on February 13,2025 and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on February 13,2025. The Company confirm that its Statutory Auditor M/s JSMG & Associates have issued the Limited Review Report with unmodified opinion on the un-audited Standalone Financial Results for the third quarter and nine months ended December 31, 2024

The above is an extract of the detailed format of un-audited Standalone financial results for the third guarter and nine months ended December 31, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the results are available on the websites of the Stock Exchange (www.bseindia.com) and on the Company's website at www.bn-holdings.com

Figures for the previous period have been regrouped wherever necessary, to confirm to the current period's classification.

The information presented in the financial results is extracted from the un-audited Standalone financial results, which have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules thereunder and in terms of Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as Amended) and other recognised accounting practices and policies to the extent applicable.



For and on behalf of the Board of Directors **BN Holdings Limited** Sd/ Anubhav Agarwal Managing Director & CEO

[DIN: 02809290]

Audited

708.80

Date:13.02.2025 Place: Mumbai

SI.

No.

Total Income from operations

# **BN HOLDINGS LIMITED**

(FORMERLY ARIHANT TOURNESOL LIMITED)

Unaudited

9,148.92

CIN: L15315MH1991PLC326590 Regd. Office : 217 Adani, Inspire-BKC, Situated G Block, BKC Main Road, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai, Maharashtra 400051 Tel:- 022-69123200 : Website : www.bn-holdings.com : Email: contact@bn-holdings.com

EXTRACT OF UN-AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE (Rs. in Lakhs) THIRD QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2024 Consolidated Year Ended Quarter Ended Nine month Ended 30.09.2024 31.12.2024 31.12.2023 31.03.2024 31.12.2024 31.12.2023 Particulars

Unaudited

Audited

Unaudited

9,159.33

Audited

For and on behalf of the Board of Directors

**BN Holdings Limited** 

Managing Director & CEO

Anubhav Agarwal

[DIN: 02809290]

Sdl-

		For	the quarter en	ded	For the nine m	onths ended	Year ended	
Sr. No.	Particulars	December 31, 2024	September 30, 2024	December 31, 2023	December 31, 2024	December 31, 2023	March 31, 2024	
			(Audited)	(Audited) (Audited)	(Reviewed)	(Audited)	(Reviewed)	(Audited)
1	Total Income from Operations	38,044.72	36,078.58	31,312.57	1,07,420.32	88,701.01	1,19,575.15	
2	Net Profit /(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	8,900.77	8,568.57	7,500.68	25,047.59	21,109.43	26,742.27	
3	Net Profit /(Loss) for the period before tax (after exceptional and/or Extraordinary items)	8,900.77	8,568.57	7,500.68	25,047.59	21,109.43	26,742.27	
4	Share of net profit of associate accounted using equity method	3,896.63	3,611.41	3,622.32	11,236.72	9,492.40	12,961.10	
5	Net Profit /(Loss) for the period after tax (after exceptional and/or Extraordinary items)	9,650.44	9,176.60	8,468.58	27,360.75	23,261.71	30,232.10	
6	Total Comprehensive Income for the period [comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	9,643.27	9,164.98	8,463.97	27,342.35	23,235.01	30,226.48	
7	Paid-up equity share capital including redeemable preference shares	2,38,058.63	2,38,058.63	2,38,058.63	2,38,058.63	2,38,058.63	2,38,058.63	
8	Reserves (excluding revaluation reserves)	1,15,406.75	68,214.59	81,072.92	1,15,406.75	81,072.92	88,064.40	
9	Securities Premium Account	16,872.55	16,872.55	16,872.55	16,872.55	16,872.55	16,872.55	
10	Net Worth	3,53,465.38	3,06,273.22	3,19,131.55	3,53,465.38	3,19,131.55	3,26,123.03	
11	Paid-up Debt Capital/Outstanding Debt	13,41,347.01	12,12,650.95	10,77,666.63	13,41,347.01	10,77,666.63	11,55,605.80	
12	Outstanding Redeemable Preference Shares	Nil	Nil	NII	Nil	Nil	Nil	
13	Debt Equity Ratio	3.79	3.96	3.38	3.79	3.38	3.54	
14	Earnings per share (of ₹10 each) (for continuing and discontinuing operations) (not annualised) Basic (₹)	0.41	0.38	0.36	1.15	0.98	1.27	
	Diluted (₹)	0.41	0.38	0.36	1.15	0.98	1.27	
15	Capital Redemption Reserve/ Debenture Redemption Reserve	NA	NA	NA	NA	NA	NA	

#### Notes:

1 The above is an extract of detailed format of guarterly financial results filed with the Stock Exchange under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results is available on www.nseindia.com and www.aseeminfra.in. The above financial results of the Company have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 ("Ind AS") prescribed under section 133 of the Companies Act, 2013.

2 The aforesaid consolidated financial results of the Company have been subjected to audit by Statutory Auditors and were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at the meetings held on February 12, 2025 and February 13, 2025 respectively.

3 The Company has been assigned credit ratings as mentioned below:

Instruments	Nature	Credit Rating Agency	Rating Assigned
Non convertible debentures	Long Term Instrument	CARE	AA+ (Positive)
Non convertible debentures	Long Term Instrument	CRISIL / ICRA / India Ratings	AA+ (Stable)
Long-term fund-based/Non-fund based bank lines	Long Term Instrument	CARE	AA+ (Positive)
Long-term fund-based/Non-fund based bank lines	Long Term Instrument	ICRA	AA+ (Stable)
Short-term fund-based/Non-fund based bank lines	Short Term Instrument	CARE / ICRA	A1+
Commercial Paper	Short Term Instrument	CARE / CRISIL / India Ratings	A1+
Market linked debenture	Long Term Instrument	ICRA	PP-MLD AA+ (Stable

The figures for previous period/year have been regrouped wherever required, to correspond with those of the current period.

For and on behalf of the Board of Directors of Aseem Infrastructure Finance Limited Padmanabh Sinha Director

Place: Mumbai

2	Net Profit/(loss) for the period (before Tax Exceptional and/or Extraordinary items)	1,113.35	(641.07)	(125.92)	248.85	(221.66)	(312.50)
3	Net Profit/(loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,113,35	(641,07)	(125.92)	248.85	(221.66)	(312.50)
4	Net Profit /(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,009.48	(568.59)	(125.92)	248.67	(221.66)	(312.50)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(1,119.60)	1,221.93	(125.92)	(99.76)	(221.66)	(312.63)
6	Equity Share Capital	1,050.11	989.83	989.83	1,050.11	989.83	989.83
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year)	6,209.32	7,137.10	6,208.24	6,209.32	6,208.24	6,117.27
8	Earnings per share (of Rs 10/- each) (for continuing and discontinued operations) (Not annualised):				1		
	Basic ( Rs.)	9.88	(5.74)	(1.27)	2.49	(2.24)	(3.16)
	Diluted ( Rs )	(1.79)	(0.61)	1.08	1.38	(1.90)	(2.06)

#### Notes:

The Un-audited Consolidated Financial Results for the third quarter and nine months ended December 31, 2024 have been reviewed by Audit Committee in its meeting held on February 13 2025 and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on February 13, 2025. The Company confirm that its Statutory Auditor M/s J SM G & Associates have issued the Limited Review Report with unmodified opinion on the un-audited Consolidated Financial Results for the third guarter and nine months ended December 31, 2024.

The above is an extract of the detailed format of unaudited consolidated financial results for the third quarter and nine months ended December 31, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Regulations) Regulations, 2015. The full format of the results are available on the websites of the Stock Exchange (www.bseindia.com) and on the Company's website at www.bn-holdings.com.

Figures for the previous period have been regrouped wherever necessary, to conform to the current period's classification.

The information presented in the financial results is extracted from the un-audited Consolidated financial results, which have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules thereunder and in terms of Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as Amended) and other recognised accounting practices and policies to the extent applicable.



Date: 13.02.2025 Place: Mumbai







Ratios	Description	As at December 31,2024 (Audited)	As at March 31, 2024 (Audited)
Debt-Equity Ratio	Total Debt / Total Equity	3,79	3.54
Debt Service Coverage Ratio	Not Applicable	NA	NA
Interest Service Coverage Ratio	Not Applicable	NA	NA
Outstanding Redeemable Preference Shares (quantity and value)	NIL	Nit	Nil
Capital Redemption Reserve / Debenture Redemption Reserve*	Not Applicable	NA	NA
Net Worth	Share capital + Reserves and surplus	3,53,465.38	3,26,123.03
Net Profit After Tax		27,360.75	30,232.10
Earnings Per Share (not annualised)	PAT / Weighted average number of shares	1.15	1.27
Current Ratio	Not Applicable	NA	NA
Long Term Debt to Working Capital	Not Applicable	NA	NA
Bad Debts to Account Receivable Ratio	Not Applicable	NA	NA
Current Liability Ratio	Not Applicable	NA	NA
Total Debts to Total Assets	Total Debt / Total Asset	78.52%	77.48%
Debtors Turnover	Not Applicable	NA	NA
Inventory Turnover	Not Applicable	NA	NA
Operating Margin (%)	Profit Before Tax / Total Revenue	33.78%	33.21%
Net Profit Margin (%)	PAT / Total Revenue	25.47%	25.28%
Sector Specific Equivalent Ratios			1.7000
Gross Non-Performing Assets (GNPAs)	No NPA	Nil	Nil
Net Non-Performing Assets (NNPAs)	No NPA	Nil	Nil
Capital Adequacy	Capital Adequacy Ratio	19.77%	20.48%
Tier 1 Capital Ratio		19.06%	19.69%
Tier 2 Capital Ratio		0.71%	0.79%

(Share Capital and Debenture) Rules, 2014.

Adfactors 631/25







## आवास फायनान्शियर्स लिमिटेड

(सीआयएन : एल६५९२२आरजे२०११पीएलसीओ३४२९७)

नोंदणी आणि कॉर्पो कार्यालय : २०१-२०२, २ रा मजला, साऊथ इंड स्क्वेअर, मानसरोवर इंडस्ट्रियल एरिया, जयपूर-३०२०२०.

सिक्युरिटायझेन ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना कर्ज खाते एनपीए बनल्यामुळे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी (प्र.अ.) सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) अन्वये कोष्टकात दिल्यानुसार कर्जदारांना ६० दिवसांची मागणी सूचना जारी केलेली आहे. सदर सूचनेनुसार जर कर्जदारांनी ६० दिवसात संपूर्ण रक्कम जमा केली नाही तर खाली दिल्यानुसार तारणांचा लिलाव करून रक्कम वसूल करण्यात येईल. कर्जदार/हमीदार यांना पाठविलेल्या मागणी सूचनेची बजावणी झाली नाही, मागणी सूचनेची प्रत खाली दिल्यानुसार तारण मत्तेवर सुध्दा चिटकविण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही कर्जदार यांना ६० दिवसांत पुढील व्याज आणि वसुली खर्चासह संपूर्ण कर्ज रक्कम जमा करण्यासाठी कळविण्यात येत आहे, अन्यथा प्रा. अ. सदरह अधिनियमाच्या कलम १३(४) आणि १४ च्या तरतुदीन्वये खाली पर प्रसन गरनील

ारल्थानुसार सारण मराया कथ्या वण्यास कुमा राहसाल.	मागणी सूचनेची तारीख	गहाण मिळकतीचे
कर्जदाराचे नाव	आणि रक्कम	वर्णन
मयत श्री. अर्जुन विश्वनाथ कारंडे	११ फेब्रुवारी २०२५	गाव काल्हेर भिवंडी जि. ठागे महाराष्ट्र येथे, जमिन धारक सर्व्हे क्र.
आता मयत त्यांच्या कायदेशीर वारसदार वारस नकुशा कारंडे, नकुसा	रु. १२२५५८६/ – आणि	१०५-३, 'श्रावगी रिडिन्सी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या
कारंडे (खाते क्र.) एलएनकेएआर००३१०-२१०१६९१९२० आणि	रु. २५७१५८/–	प्रकल्पातील इमारत क्र. ०.४, ३न्या मजल्यावर, फ्लॅंट ०.३०१.
एलएनकेएआर१८०१३-२४०३०८८१४	८ फेब्रुवारी २०२५	<b>मोजमापित ४६० ची. ए</b> .
ठिकाणः जयपूर दिनांक: १४.०२.२०२५		प्राधिकृत अधिकारी आवास फायनान्शियर्स लिमिटेड

#### बीएन होल्डिंग्ज लिमिटेड (पूर्वीचे नाव अरिंहत टुर्नेसॉल लिमिटेड) सीआयएन: एल१५३१५एमेएच१९९१पीएलसीई२६५९० नों. कार्यालय: २१७ अदानी, इन्स्पायर-बीकेसी, जी ब्लॉक, बीकेसी मेन रोड, यांद्रे-कुर्ला संकुल, यांद्रे पूर्व, मुंबई, महाराष्ट्र-४०० ०५१. दू. क्र.: ०२२−६९१२३२०० वेबसाईट : www.bn-holdings.com ई−मेल : contact@bn-holdings.com

A cyas

३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेली तिमाही व नऊ महिन्यासाठी लेखापरिक्षित अलिप्त वित्तीय निष्कर्षांचे विवरण


(75. 7								
अनु.	तपशील			अति	नप्त			
क्र.			संपलेली तिमाही		संपलेले व	संपलेले वर्ष		
		\$8.85.5058	30.09.7078	38.85.5053	\$8.85.5058	३१.१२.२०२३	३१.०३.२०२४	
		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	२०.१२	8.85	-	२४.९८	-	602.20	
२	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीपूर्व)	(३९७.८६)	(३५४.१९)	(१२५.९२)	(९७५.०६)	(२२१.६६)	(३१२.६२)	
ş	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	(३९७.८६)	(३५४.१९)	(१२५.९२)	(९७५.०६)	(२२१.६६)	(३१२.६२)	
×	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर)	(५०१.७३)	(१८१.७१)	(१२५.९२)	(९હ્ય. ૦૫)	(२२१.६६)	(३१२.६२)	
પ	कालावधीसाठी एकूण सर्व समावेशक उत्पन्न/(तोटा) (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरुन)	(५०१.७३)	(१७.९४२)	(१२५.९२)	(૬હ્રદ્ધ, ૦૬)	(२२१.६६)	(३१२.६२)	
६	समभाग भांडवल	१,०५०.११	९८९.८३	९८९.८३	१,०५०.११	९८९.८३	९८९.८३	
ي	राखीव (मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)	५,३३४.०४	५,૬૪३.९५	६,२०८.२४	५,३३४.०४	६,२०८.२४	६,११७.२८	
٤	प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे) (अखंडित व खंडित कामकाजासाठी) (अवार्षिक) मुलभत (रु.) सौम्यिकृत (रु.)	(૪.૧૧) (૦.૪५)	(२.८५) ०.०१	(१.२७) (२.०८)	(९.७४) (०.६१)	(२.२४) (१.९०)	(३.१६) (२.०६)	

फेब्रुवारी १३, २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत डिसेंबर ३१, २०२४ रोजी संपलेली तिसरी तिमाही आणि नऊ महिनेकरिता अलेखापरीक्षित अलिप्त वित्तीय निष्कर्षांच्या पुनरावलोकन केली आहे आणि फेब्रुवारी १३, २०२५ रोजी संपलेल्या त्यांच्या सभे मध्ये संचालक मंडळाने मंजुरी दिली. जेएसएमजी अँड असोसिएटस यांनी डिसेंबर ३१, २०२४ रोजी संपलेल्या तिसरी तिमाही आणि नऊ महिन्यासाठीच्या अलेखापर्शिक्षत अलिप्त वित्तीय निष्कर्षांवरील सुधारणा न सुचवणाऱ्या मतासह लेखापरीक्षण अहवाल जारी केला.

२. वरील माहीती म्हणजे सेबी (लिस्टींग ऑब्लीगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेयुलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे सादर केलेल्या डिसेंबर ३१ २०२४ राजी संपलेल्या तिसरी तिमाही आणि नऊ महिने साठीच्या अलेखापरिक्षित अलिप्त वित्तीय निष्कांच्या तपशीलवार विरणाचा एक उतारा आहे. निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट (www.bseindia.com) वर आणि कंपनीची वेबसाईट www.bn-holding.com वर उपलब्ध आहे.

चालू कालावधीच्या वर्गीकरणाशी सुसंगत होण्यासाठी मागील कालावधीची आकडेवारी आवश्यकतेनुसार पुनर्गठीत केली आहे.

वित्तीय निष्कर्षांमध्ये प्रस्तुत केलेली माहीती ही अलेखापरिक्षित अलिप्त वित्तीय निष्कर्षावरून सारांश स्वरूपात घेतली आहे, जे कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित इंडियन अकाऊंटींग स्टैंडर्डस (इंड एएस) सहवाचता त्या अंतर्गत बनवलेले नियम यानुसार आणि सेबी (लिस्टींग ऑब्लीगेशन्स अँड डिस्कलोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ (संधारित) चे रेग्युलेशन ३३ च्या बाबतीत आणि प्रयोज्य असतील त्या प्रमाणात अन्य मान्यताप्राप्त लेखा पध्दती आणि धोरणांनुसार बनवले आहे.



दिनांक : १३/०२/२०२५ ठिकाण: मुंबई

### बीएन होल्डिंग्ज लिमिटेड (पूर्वीचे नाव अरिंहत टुर्नेसॉल लिमिटेड)

र्साओ पांच आरका पुरसाल लान्टक) सीआयएन: एल१५३१५एमएच१९९१पीएलसी३२६५९० नों. कार्यालय: २१७ अदानी, इन्स्पायर-बीकेसी, जी ब्लॉक, बीकेसी मेन रोड, यांद्रे-कुर्ला संकुल, यांद्रे पूर्व, मुंबई, महाराष्ट्र-४०० ०५१. दू. क्र.: ०२२-६९१२३२०० वेबसाईट : www.bn-holdings.com ई-मेल : contact@bn-holdings.com

३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेली तिमाही व नऊ महिन्यासाठी लेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे विवरण

								(after tax)]
अनु.	. तपशील			एक	त्रित			Paid up Equity Share Capital (Face valu
क्र.			संपलेली तिमाई	f	संपलेले न	ाऊ महिने	संपलेले वर्ष	Reserves (excluding revaluation reserv
1		\$ 8.85.905			\$9.99.9098	\$9.99.9073	\$9.03.9098	Securities Premium Account
		अलेखापरीक्षि		त लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	Net worth
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	९,१४८.९			९,१५९.३३	-	002.200	Paid up Debt Capital
२	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादा आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीपूर्व)	त्मक १,११३.३	લ (૬૪૧.૦૭)	) (१२५.९२)	२४८.८५	(२२१.६६)	(३१२.५०)	Debt Equity Ratio (in times) Earnings Per Share (of ₹10 each) (for o
ý	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	१,११३.३	ધ (૬૪૧.૦૭)	) (१२५.९२)	२४८.८५	(२२१.६६)	(३१२.५०)	Basic: (not annualized) (in ₹) Diluted: (not annualized) (in ₹)
8	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/ (तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	१,००९.४	८ (५६८.५९)	) (१२५.९२)	२४८.८७	(२२१.६६)	(३१२.५०)	Earnings Per Share (of ₹10 each) (for c
બ	बालावधीसाठी एकूण सर्व समावेशक उत्पन्न /(तोटा) (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावे उत्पन्न (करोत्तर) धरुन)	(१,११९.६०	) १,२२१.९३	१ (१२५.९२)	(१९.७६)	(२२१.६६)	(३१२.६३)	Basic: (not annualized) (in ₹) Diluted: (not annualized) (in ₹) Debenture Redemption Reserve
Ę	समभाग भांडवल	१,०५०.१		\$ \$2.939	१,०५०.११	९८९.८३	९८९.८३	Debt Service Coverage Ratio (annualise
ف	राखीव (मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दाखवल्याप्र	माणे ६,२०९.३	२ ७,१३७.१०	६,२०८.२४	६,२०९.३२	६,२०८.२४	६,११७.२७	Interest Service Coverage Ratio (annua Note:
	पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे) (अखंडित व खंडित कामकाजासाठी) (अवार्षिक) मुलभत (रु.) सौम्चिकृत (रु.) फेब्रुवारी १३, २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत डिसेंबा पुनरावलोकन केली आहे, आणि फेब्रुवारी १३, २०२५ रोजी संप असोसिएटस यांनी डिसेंबर १३, २०२४ रोजी संपलेल्या तिसरा ति जारी केला.	लेल्या त्यांच्या सभेमध	(०.६१) संपलेली तिसरी तिम् ये संचालक मंडळाने	) १.०८ सही आणि नऊ महि मंजुरी दिली. कंपनी	पुष्टी करते की, वैधानि	नेक लेखापरीक्षक,	जेएसएमजी अँड	The above is an extract of the detailed for Exchange under Regulation 52 of the SE results for the quarter and nine months e The above financial results have been ap
ा २. २	वरील माहीती म्हणजे सेबी (लिस्टींग ऑब्लीगेशन्स अँड डिस्क्ल २०२४ संपलेल्या तिसरा तिमाही आणि नऊ महिनेसाठीच्या ३ एक्सचेंजची वेबसाईट (www.bseindia.com) वर आणि कंप चालू कालावधीच्या वर्गीकरणाशी सुसंगत होण्यासाठी मागील क वित्तीय निष्कर्षांमध्ये प्रस्तुत केलेली माहीती ही लेखापरीक्षित अ	सलेखापरिक्षित एकत्रि नीची वेबसाईट www ालावधीची आकडेवा	त वित्तीय निष्कांच्य v.bn-holding.cor री आवश्यकतेनुसार र्	ा तपशीलवार विरण n वर उपलब्ध आहे. पुनर्गठीत केली आहे.	चा एक उतारा आहे	१. निष्कर्षांचे संपूर्ण	विवरण स्टॉक	Place: Mumbai Date: February 12, 2025
ि	इंडियन अकाऊंटींग स्टेंडर्डस (इंड एएस) सहवाचता त्या अंतर्गत (सुधारित) चे रेग्युलेशन ३३ च्या बाबतीत आणि प्रयोज्य असती <b>iक : १३/०२/२०२५</b>	1 बनवलेले नियम यान्	मुसार आणि सेबी (वि	लेस्टींग ऑब्लीगेशन्स ध्दती आणि धोरणांनु	न अँड डिस्कलोजर 1 सार बनवले आहे. <b>बीएन होर्ल्डींग्ज लि</b>	रेक्वायरमेंटस) रेग्यु 1मिटेड च्या संचार वती अनु पकीय संचालक	लेशन्स, २०१५ तक मंडळाच्या ते आणि साठी सही/ – भव अगरवाल आणि सीईओ	को नोंदणीकृत कार्यालय दूरध
दिनां	इंडियन अकाऊंटींग स्टेंडर्डस (इंड एएस) सहवाचता त्या अंतर्गत (सुधारित) चे रेग्युलेशन ३३ च्या बाबतीत आणि प्रयोज्य असती गंक : १३/०२/ २०२५ हाण: मुंबई	त बनवलेले नियम यात् ल त्या प्रमाणात अन्य या ड्रम्स उ	पुसार आणि सेबी (ति मान्यताप्राप्त लेखा प मान्यताप्राप्त लेखा प मान्यताप्राप्त लेखा प मान्यताप्राप्त लेखा प मान्यताप्राप्त सेवा (ति मान्यताप्राप्त सेवा प्र मान्यताप्राप्त सेवा (ति मान्यताप्राप्त सेवा प्र मान्यताप्राप्त सेवा प्र मान्यताप्राप्त सेवा (ति मान्यताप्राप्त सेवा प्र मान्यताप्राप्त सेवा प्र मान्यताप्राप्त सेवा प्र मान्यताप्र मान्यताप्र सेवा प्र मान्यताप्र मान्यताप्र सेवा प्र मान्यताप्र मान्यताप्र मान्यताप्र मान्यताप्त सेवा प्र मान्यताप्त संत्र सेवा प्र मान्यताप्त सेवा प्र सेवा सेवा प्र सेवा सेवा सेवा सेवा सेवा सेवा सेवा सेवा	लेस्टींग ऑब्लीगेशन ष्वती आणि धोरणांत स्वित्र स्वित्र स्वित्र स्वित्र स्वत्र मॅन्यु. रि	न अँड डिस्कलोजर 1 (सार बनवले आहे. बीएन होल्डींग्ज लि व्यवस्था	रेक्वायरमेंटस) रेग्यु 1मिटेड च्या संचार वती अनु पकीय संचालक	लेशन्स, २०१५ तक मंडळाच्या ने आणि साठी सही/ – भव अगरवाल	दूरध ३१ डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्य
ि	इंडियन अकाऊंटींग स्टेंडर्डस (इंड एएस) सहवाचता त्या अंतर्गत (सुधारित) चे रेग्युलेशन ३३ च्या बाबतीत आणि प्रयोज्य असती गंक : १३/०२/२०२५ नाण: मुंबई जॉ. का.: २०१, ए विंग, ज्वाला इस्टेट, पुष्प	त बनवलेले नियम यार् ल त्या प्रमाणात अन्य या ड्रम्स उ (पूर्यांचे नाव प्रि	पुसार आणि सेबी (ति मान्यताप्राप्त लेखा प मिन्यताप्राप्त लेखा प मिन्यताप्राप्त लेखा प मिंड बॅरल्स सीजन कंटेन्युर्स ति ही. रोड, मॅक्डोना	लस्टींग ऑब्लीगेशन ध्दती आणि धोरणांत मिन्द्र पमन्यु. न.) ल्ड मागे, बोरिवल	त अँड डिस्कलोजर 1 सार बनवले आहे. बीएन होल्डींग्ज लि व्यवस्था त्या. रेग. ो (पश्चिम), मुंब	रेक्वायरमेंटस) रेखु ामिटेड च्या संचार वती अनु पकीय संचालक डीआयएन 	लेशन्स, २०१५ नक मंडळाच्या ने आणि साठी सही/– भव अगरवाल आणि सीईओ : ०२८०९२९०	दूरध
ि	इंडियन अकाऊंटींग स्टेंडर्डस (इंड एएस) सहवाचता त्या अंतर्गत (सुधारित) चे रेग्युलेशन ३३ च्या बाबतीत आणि प्रयोज्य असती गंक : १३/०२/२०२५ ताण: मुंबई इस्ट इंडि	त बनवलेले नियम यार् ल त्या प्रमाणात अन्य या ड्रम्स उ (पूर्यांचे नाव प्रि	पुसार आणि सेबी (ति मान्यताप्राप्त लेखा प मिन्यताप्राप्त लेखा प मिन्यताप्राप्त लेखा प मिंड बॅरल्स सीजन कंटेन्युर्स ति ही. रोड, मॅक्डोना	लस्टींग ऑब्लीगेशन ष्वती आणि धोरणांत स्वित्र स्वा स्वा ग मॅन्यु. रि ग.)	त अँड डिस्कलोजर 1 सार बनवले आहे. बीएन होल्डींग्ज लि व्यवस्था त्रिचम), मुंब ९२०एमएच १९८१	रेक्वायरमेंटस) रेखु ामिटेड च्या संचार वती अनु पकीय संचालक डीआयएन 	लेशन्स, २०१५ नक मंडळाच्या ने आणि साठी सही/– भव अगरवाल आणि सीईओ : ०२८०९२९० २	दूरध ३ १ डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्य अनु. क. १ कार्य विधिमधून एकूण उत्पन्न
दिनां ठिक	इंडियन अकाऊंटींग स्टेंडर्डस (इंड एएस) सहवाचता त्या अंतर्गत (सुधारित) चे रेग्युलेशन ३३ च्या बाबतीत आणि प्रयोज्य असती गंक : १३/०२/२०२५ ताण: मुंबई इस्ट इंडि नॉ. का.: २०१, ए विंग, ज्वाला इस्टेट, पुष्प दू : २८९९३०९२	त बनवलेले नियम यार् ल त्या प्रमाणात अन्य <b>या ड्रम्स</b> उ (पूर्वीचे नाव प्रि विनोद-२, एस. ब	पुसार आणि सेबी (ति मान्यताप्राप्त लेखा प मिंड बॅरल्स् सीजन कंटेन्युर्स रि ही. रोड, मॅक्डोना सीअ	लेस्टींग ऑब्लीगेशन ध्दती आणि धोरणांत मिस्ट्रि व.) लड मागे, बोरिवल गयएन नं.: एल२८	त अँड डिस्कलोजर 1 सार बनवले आहे. बीएन होल्डींग्ज लि व्यवस्था रे (पश्चिम), मुंब ९२०एमएच१९८१ वेबसाई परिक्षित विर्त्त	रेक्वायरमेंटस) रेखु ामिटेड च्या संचार वती अन् परकीय संचालक डी आयएन डी - ४००० ०९२ पीएलसी ०२३९५ पर : www.eidb ोय निष्कषीत्त	लेशन्स, २०१५ तक मंडळाच्या ने आणि साठी सही/ – भव अगरवाल आणि सीईओ : ०२८०९२९० : ०२८०९२९० के विवरण	दूरध ३ १ डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्य अनु. क. १ कार्य विधिमधून एकूण उत्पन्न २ कालावधीसाठी निव्वळ नफा / (तोटा) (व आणि / किंवा असाधारण बाबी पूर्यी)
दिनां ठिक	इंडियन अकाऊंटींग स्टेंडर्डस (इंड एएस) सहवाचता त्या अंतर्गत (सुधारित) चे रेग्युलेशन ३३ च्या बाबतीत आणि प्रयोज्य असती गंक : १३/०२/ २०२५ ताण: मुंबई नॉ. का.: २०१, ए विंग, ज्वाला इस्टेट, पुष्प दू : २८९९३०९२ इंमेल : admin@eidb.in १ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही	त बनवलेले नियम यार् ल त्या प्रमाणात अन्य (पूर्वाचे नाव प्रि विनोद-२, एस.ब आणि नऊ मा	पुसार आणि सेबी (ति मान्यताप्राप्त लेखा प मॉंड बॉरल्स सीजन कंटेन्युर्स ति ही. रोड, मॅक्डोना सीअ हेन्यांसाठी अ	लेस्टींग ऑब्लीगेशन ध्दती आणि धोरणांत मिस्ट्रि व.) लड मागे, बोरिवल गयएन नं.: एल२८	त अँड डिस्कलोजर 1 सार बनवले आहे. बीएन होल्डींग्ज लि व्यवस्थ रे (पश्चिम), मुंब ९२०एमएच१९८१ वेबसाई परिक्षित विर्त्त	रेक्वायरमेंटस) रेखु सिटेड च्या संचार वती अनु पकीय संचालक डीआयएन ई – ४००० ०९२ पीएलसी०२३९७ ट : www.eidb ोय निष्कर्षात्त (प्रति भाग प्राप्ती	लेशन्स, २०१५ नक मंडळाच्या ने आणि साठी सही/- भव अगरवाल आणि सीईओ : ०२८०९२९० : : : : : : : : : : : : : : : : : : :	दूरध 39 डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्य अनु. क. 9 कार्य विधिमधून एकूण उत्पन्न २ कालावधीसाठी निव्वळ नफा / (तोटा) (व आणि / किंवा असाधारण बाबी पूर्वी) 3 कर पर्वीच्या कालावधीसाठी निव्वळ नफ
दिनां ठिक	इंडियन अकाऊंटींग स्टेंडर्डस (इंड एएस) सहवाचता त्या अंतर्गत (सुधारित) चे रेग्युलेशन ३३ च्या बाबतीत आणि प्रयोज्य असती nणः मुंबई नॉ. का.: २०१, ए विंग, ज्वाला इस्टेट, पुष्प दू: २८९९३०९२ इमेल : admin@eidb.in	त बनवलेले नियम यार् ल त्या प्रमाणात अन्य (पूर्वाचे नाव प्रि विनोद-२, एस.ब आणि नऊ मा	पुसार आणि सेबी (ति मान्यताप्राप्त लेखा प मिंड बॅरल्स् सीजन कंटेन्युर्स रि ही. रोड, मॅक्डोना सीअ	लेस्टींग ऑब्लीगेशन ध्दती आणि धोरणांत मिस्ट्रि व.) लड मागे, बोरिवल गयएन नं.: एल२८	त अँड डिस्कलोजर 1 सार बनवले आहे. बीएन होल्डींग्ज लि व्यवस्थ रे (पश्चिम), मुंब ९२०एमएच१९८१ वेबसाई परिक्षित विर्त्त	रेक्वायरमेंटस) रेखु ामिटेड च्या संचार वती अन् परकीय संचालक डी आयएन डी - ४००० ०९२ पीएलसी ०२३९५ पर : www.eidb ोय निष्कषीत्त	लेशन्स, २०१५ नक मंडळाच्या ने आणि साठी सही/- भव अगरवाल आणि सीईओ : ०२८०९२९० २ .in ये विवरण सोडून रु. लाखां संप्लेले वर्ष	दूरध 39 डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्य अनु. क. 9 कार्य विधिमधून एकूण उत्पन्न २ कालावधीसाठी निव्वळ नफा / (तोटा) (त आणि / किंवा असाधारण बाबी पूर्वी) 3 कर पूर्वीच्या कालावधीसाठी निव्वळ नफ (अपवादात्मक आणि / किंवा असाधारण ४ कर नंतरच्या कालावधीसाठी निव्वळ नफ
दिनां ठिक ३१	इंडियन अकाऊंटींग स्टेंडर्डस (इंड एएस) सहवाचता त्या अंतर्गत (सुधारित) चे रेग्युलेशन ३३ च्या बाबतीत आणि प्रयोज्य असती गंक : १३/०२/ २०२५ ताण: मुंबई नॉ. का.: २०१, ए विंग, ज्वाला इस्टेट, पुष्प दू : २८९९३०९२ इंमेल : admin@eidb.in १ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही	त बनवलेले नियम यर् ल त्या प्रमाणात अन्य (पूर्वांचे नाव प्रि विनोद-२, एस.ब आणि नऊ मा	सार आणि सेबी (ति मान्यताप्राप्त लेखा प मान्यताप्राप्त लेखा प मान्यताप्राप्त लेखा प मान्यताप्राप्त लेखा प मान्यताप्राप्त लेखा सा सांपलेली तिमाही ३०.०९.२०२४	संस्टींग ऑब्लीगेशन ध्दती आणि धोरणांत मिन्ट त मॅन्यु. ति त.) लड मागे, बोरिवल तयएन नं.: एल२८ लिप्त अलेखा	त अँड डिस्कलोजर 1 सार बनवले आहे. बीएन होल्डींग्ज लि व्यवस्थ रे रे (पश्चिम), मुंब ९२०एमएच१९८१ येबसाई परिक्षित विर्त्त संपलेले ३१.१२.२०२४	रेक्वायरमेंटस) रेग्यु ामिटेड च्या संचार वती अनु पकीय संचालक डीआयएन डी आयएन पीएलसी०२३९७ रे : www.eidb ोय निष्क्षणीत्त रे : www.eidb ोय निष्क्षणीत्त क महिने ३१.१२.२०२३	लेशन्स, २०१५ नक मंडळाच्या ने आणि साठी सही/- भव अगरवाल आणि सीईओ : ०२८०९२९० : वे विवरण सोडून रु. लाखां संपलेले वर्ष ३ ३१.०३.२०२	दूरध 39 डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्य अनु. क्र. १ कार्य विधिमधून एकूण उत्पन्न २ कालावधीसाठी निव्वळ नफा / (तोटा) (त आणि / किंवा असाधारण बाबी पूर्वी) ३ कर पूर्वीच्या कालावधीसाठी निव्वळ नफ (अपवादात्मक आणि / किंवा असाधारण ४ कर नंतरच्या कालावधीसाठी निव्वळ नफ (अपवादात्मक आणि / किंवा असाधारण
दिनां ठिक ३१	इंडियन अकाऊंटींग स्टेंडर्डस (इंड एएस) सहवाचता त्या अंतर्गत (सुधारित) चे रेग्युलेशन ३३ च्या बाबतीत आणि प्रयोज्य असती गंक : १३/०२/ २०२५ ताण: मुंबई नॉ. का.: २०१, ए विंग, ज्वाला इस्टेट, पुष्प दू : २८९९३०९२ इंमेल : admin@eidb.in १ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही	त बनवलेले नियम यर् ल त्या प्रमाणात अन्य (पूर्वांचे नाव प्रि विनोद-२, एस.ब आणि नऊ मा ३१. १२.२०२४	सार आणि सेबी (ति मान्यताप्राप्त लेखा प मान्यताप्राप्त लेखा प मान्यताप्राप्त लेखा प मान्यताप्राप्त लेखा प मान्यताप्राप्त लेखा सा सांपलेली तिमाही ३०.०९.२०२४	संस्टींग ऑब्लीगेशन ध्दती आणि धोरणांत मिल्मा आणि धोरणांत त.) लड मागे, बोरिवल गयएन नं.: एल२८ लिप्ता अलेखा ३१.९२.२०२३	त अँड डिस्कलोजर 1 सार बनवले आहे. बीएन होल्डींग्ज लि व्यवस्थ रे रे (पश्चिम), मुंब ९२०एमएच१९८१ येबसाई परिक्षित विर्त्त संपलेले ३१.१२.२०२४	रेक्वायरमेंटस) रेग्यु ामिटेड च्या संचार वती अनु पकीय संचालक डीआयएन डी आयएन पीएलसी०२३९७ रे : www.eidb ोय निष्क्षणीत्त रे : www.eidb ोय निष्क्षणीत्त क महिने ३१.१२.२०२३	लेशन्स, २०१५ नक मंडळाच्या ने आणि साठी सही/- भव अगरवाल आणि सीईओ : ०२८०९२९० जीविवरण सोडून रु. लाखां संपलेले वर्ष ३१.०३.२०२ ) (लेखापरिक्षित	दूरध 39 डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्य अनु. क्र. १ कार्य विधिमधून एकूण उत्पन्न २ कालावधीसाठी निव्वळ नफा / (तोटा) (त आणि / किंवा असाधारण बाबी पूर्वी) ३ कर पूर्वीच्या कालावधीसाठी निव्वळ नफ (अपवादात्मक आणि / किंवा असाधारण ४ कर नंतरच्या कालावधीसाठी निव्वळ नफ (अपवादात्मक आणि / किंवा असाधारण
दिनां दिनां ठिक ३१	इंडियन अकाऊंटींग स्टेंडर्डस (इंड एएस) सहवाचता त्या अंतर्गत (सुधारित) चे रेग्युलेशन ३३ च्या बाबतीत आणि प्रयोज्य असती गंक : १३/०२/२०२५ नॉ. का.: २०१, ए विंग, ज्याला इस्टेट, पुष्प दू : २८९९३०९२ इंमेल : admin@eidb.in १ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही तपशील नातून एकूण महसुल नावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक	त बनवलेले नियम यर् ल त्या प्रमाणात अन्य (पूर्वांचे नाव प्रि विनोद-२, एस.ब आणि नऊ मा ३१. १२. २०२४ (अलेखापरिक्षित)	सार आणि सेबी (ति मान्यताप्राप्त लेखा प मान्यताप्राप्त लेखा प मान्यताप्राप्त लेखा प कि रा के के त्यार सी के न्यांसाठी अ संपलेली तिमाही ३०.०९.२०२४ (अलेखापरिक्षित)	संस्टींग ऑब्लीगेशन ध्दती आणि धोरणांत मिन्.) लड मागे, बोरिवल तायएन नं.: एल२८ लिप्त अलेखा ३१.१२.२०२३ (अलेखापरिक्षित)	त अँड डिस्कलोजर 1 सार बनवले आहे. बीएन होल्डींग्ज लि व्यवस्था रेन. रे (पश्चिम), मुंब ९२०एमएच १९८१ येवसाई परिक्षित वित्त संपलेले ३१.१२.२०२४ (अलेखापरिक्षित)	रेक्वायरमेंटस) रेखु मिटेड च्या संचार वती अनु पकीय संचालक डीआयएन ई – ४०० ०९२ पीएलसी०२३९५ रंट : www.eidb रेय निष्क्ष पी (प्रति भाग प्राप्ती वऊ महिने ३१.१२.२०२३ (अलेखापरिक्षि	लेशन्स, २०१५ तक मंडळाच्या ने आणि साठी सही/– भव अगरवाल आणि सीईओ : ०२८०९२९० दे विवरण सोडून रु. लाखां सोडून रु. लाखां (लेखापरिक्षित ० ०.1	दूरध <b>३ १ डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्य</b> अनु. क. १ कार्य विधिमधून एकूण उत्पन्न २ कालावधीसाठी निव्वळ नफा / (तोटा) (व आणि / किंवा असाधारण बाबी पूर्वी) ३ कर पूर्वीच्या कालावधीसाठी निव्वळ नफ (अपवादात्मक आणि / किंवा असाधारण ४ कर नंतरच्या कालावधीसाठी निव्वळ नफ (अपवादात्मक आणि / किंवा असाधारण ४ कर नंतरच्या कालावधीसाठी निव्वळ नफ (अपवादात्मक आणि / किंवा असाधारण ४ कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत् नफा / (तोटा) यांचा समावेश (करानंतर) उत्पन्न (करानंतर)]
दिनां दिनां ठिक ३१	इंडियन अकाऊंटींग स्टेंडर्डस (इंड एएस) सहवाचता त्या अंतर्गत (सुधारित) चे रेग्युलेशन ३३ च्या बाबतीत आणि प्रयोज्य असती गंक : १३/०२/२०२५ ताण: मुंबई चों. का.: २०१, ए विंग, ज्वाला इस्टेट, पुष्प दू : २८९९३०९२ इंमेल : admin@eidb.in १ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही तपशील विधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक र्[पूर्व) विधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अरवादात्मक	त बनवलेले नियम यर् ल त्या प्रमाणात अन्य या ड्रम्स उ (पूर्यांचे नाव प्रि विनोद-२, एस. ब आणि नऊ मा ३१.१२.२०२४ (अलेखापरिक्षित) ६६२१.३३	उसार आणि सेबी (ति मान्यताप्राप्त लेखा प मान्यताप्राप्त लेखा प मिंड बॅरल्स् सीजन कंटेन्युर्स ति ही. रोड, मॅक्डोना सीअ हेन्यांसाठी अ संपलेली तिमाही ३०.०९.२०२४ (अलेखापरिक्षित) ८२९८.७६	संस्टींग ऑब्लीगेशन ध्दती आणि धोरणांनु सिंह प्रा त.) लड मागे, बोरिवल रायएन नं.: एल२८ लिप्त अलेखा ३१.१२.२०२३ (अलेखापरिक्षित) ०.००	त अँड डिस्कलोजर 1 सार बनवले आहे. बीएन होल्डींग्ज लि व्यवस्था ले. (पश्चिम), मुंब ९२०एमएच १९८१ येवसाई परिक्षित विर्त्त संपलेले ३१.१२.२०२४ (अलेखापरिक्षित) २०५५४.०१	रेक्वायरमेंटस) रेखु मिटेड च्या संचार बती अन् पकीय संचालक डीआयएन इं - ४०० ०९२ पीएलसी०२३९९ टं : www.eidb रेय निष्क्रवार् (प्रति भाग प्राप्ती नऊ महिने ३१.१२.२०२३ (अलेखापरिक्षि	$red{ret}$ , २०१५ तक मंडळाच्या ते आणि साठी सही/– भव अगरवाल आणि सीईओ : ०२८०९२९० दे विवरण सोडून रु. लाखांग सोडून रु. लाखांग (लेखापरिक्षित ० ० ) (२७.९:	दूरध 39 डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्य अनु. तपशील 9 कार्य विधिमधून एकूण उत्पन्न २ कालावधीसाठी निव्वळ नफा / (तोटा) (त आणि / किंवा असाधारण बाबी पूर्वी) 3 कर पूर्वीच्या कालावधीसाठी निव्वळ नफ (अपवादात्मक आणि / किंवा असाधारण 8 कर नंतरच्या कालावधीसाठी निव्वळ नफ (अपवादात्मक आणि / किंवा असाधारण 8 कर नंतरच्या कालावधीसाठी निव्वळ नफ (अपवादात्मक आणि / किंवा असाधारण 9 कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत नफा / (तोटा) यांचा समावेश (करानंतर) उत्पन्न (करानंतर)] ६ पेड अप समभाग भांडवल
दिनां दिनां ठिक ३१	इंडियन अकाऊंटींग स्टेंडर्डस (इंड एएस) सहवाचता त्या अंतर्गत (सुधारित) चे रेग्युलेशन ३३ च्या बाबतीत आणि प्रयोज्य असती गण: मुंबई नों. का.: २०१, ए विंग, ज्वाला इस्टेट, पुष्प दू: २८९९३०९२ इंमेल : admin@eidb.in १ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही तपशील विधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक मंत्र) गवधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक मंत्र) गवधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक	त बनवलेले नियम यार् ल त्या प्रमाणात अन्य या ड्रम्स उ (पूर्वीचे नाव प्रि विनोद-२, एस. व आणि नऊ म ३१.१२.२०२४ (अलेखापरिक्षित) ( ६६२१.३३ ४३.६०	पुसार आणि सेबी (ति मान्यताप्राप्त लेखा प प्रिंड बॅरल्स् सीजन कंटेन्युर्स ति ही. रोड, मॅक्डोना सीअ हेन्यांसाठी अ संपलेली तिमाही ३०.०९.२०२४ (अलेखापरिक्षित) ८२९८.७६ १८७.५३	संस्टींग ऑब्लीगेशन् घदती आणि घोरणांनु हिंदी आणि घोरणांनु म.) लड मागे, बोरिवल गयएन नं.: एल२८ लिप्त अलेखा ३१.१२.२०२३ (अलेखापरिक्षित) ०.०० (५.४३)	त अँड डिस्कलोजर 1 सार बनवले आहे. बीएन होल्डींग्ज लि व्यवस्था ले. (पश्चिम), मुंब ९२०एमएच १९८१ चेबसाई परिक्षित विर्त्त संपलेले ३१.१२.२०२४ (अलेखापरिक्षित) २०५५४.०१ ३१८.०३	रेक्वायरमेंटस) रेखु मिटेड च्या संचार वती अन् पकीय संचालक डीआयएन पीएलसी०२३९७ ट : www.eidb रेय निष्क्रपरिश (प्रति भाग प्राप्ती नऊ महिने ३१.९२.२०२३ (अलेखापरिशि ०.० (२४.१५	लेशन्स, २०१५ नक मंडळाच्या ने आणि साठी सही/- भव अगरवाल आणि सीईओ : ०२८०९२९० दे विवरण सोडून रु. लाखांत संपलेले वर्ष ३१.०३.२०२ (लेखापरिक्षित ० ० ) (३७.९ ) (३७.९	दूरध <b>३ 9 डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्य</b> अनु. क. 9 कार्य विधिमधून एकूण उत्पन्न २ कालावधीसाठी निव्वळ नफा / (तोटा) (त आणि / किंवा असाधारण बाबी पूर्वी) ३ कर पूर्वीच्या कालावधीसाठी निव्वळ नफ (अपवादात्मक आणि / किंवा असाधारण ४ कर नंतरच्या कालावधीसाठी निव्वळ नफ (अपवादात्मक आणि / किंवा असाधारण ४ कर नंतरच्या कालावधीसाठी निव्वळ नफ (अपवादात्मक आणि / किंवा असाधारण ४ कालावधीसाठी एकूण सर्वसमावेश उत् नफा / (तोटा) यांचा समावेश (करानंतर) उत्पन्न (करानंतर)] ६ पेड अप समभाग भांडवल ७ आरक्षिते (पुनर्मूत्यांकन आरक्षिते वगळत ८ निव्वळ मूल्य
दिनां दिनां ठिक ३१	इंडियन अकाऊंटींग स्टेंडर्डस (इंड एएस) सहवाचता त्या अंतर्गत (सुधारित) चे रेग्युलेशन ३३ च्या बाबतीत आणि प्रयोज्य असती गंक : १३/०२/२०२५ ताण: मुंबई चों. का.: २०१, ए विंग, ज्वाला इस्टेट, पुष्प दू : २८९९३०९२ इंमेल : admin@eidb.in १ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही तपशील विधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक मंतर) गवधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक मंतर) गवधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक मंतर) गवधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक मंतर) गवधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक मंतर) गवधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक मंतर) गवधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी /(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर)	त बनवलेले नियम यर् ल त्या प्रमाणात अन्य (पूर्वीचे नाव प्रि विनोद-२, एस.ब आणि नऊ मी ३१.१२.२०२४ (अलेखापरिक्षित) ६६२१.३३ ४३.६० ४३.६०	उसार आणि सेबी (ति मान्यताप्राप्त लेखा प मान्यताप्राप्त लेखा प मान्यताप्राप्त लेखा प कि मान्यताप्राप्त लेखा प कि हो. रोड, मॅक्डोनात सीअ हेन्यांसाठी अ संपलेली तिमाही ३०.०९.२०२४ (अलेखापरिक्षित) ८२९८.७६ १८७.५३ १८७.५३	स्टींग ऑब्लीगेशन् घदती आणि घोरणांनु घदती आणि घोरणांनु ता मॅन्यु. ति मॅन्यु. ति मॅन्यु. ति मॅन्यु. ति मॅन्यु. ति मॅन्यु. ति मंन्यु. ति मंत्र्या. ती मा मंत्र्या. ति मंन्यु. ति मंत्र्या. ति मंत्रा. ति मंत्रा. ति मंत्रा. ति मंत्रा. ति मंत्रा. ति मंत्रा. ति मंत्रा. ति मंत्रा. ता. ता. ता. ता. ता. ता. ता. ता. ता. त	त अँड डिस्कलोजर 1 सार बनवले आहे. बीएन होल्डींग्ज लि व्यवस्था ले. ो (पश्चिम), मुंब ९२०एमएच १९८१ चेबसाई परिक्षित वित्त परिक्षित वित्त संपलेले ३१.१२.२०२४ (अलेखापरिक्षित) २०५५४.०१ ३१८.०३	रेक्वायरमेंटस) रेखु मिटेड च्या संचार वती अम्नु पकीय संचालक डीआयएन डी – ४००० ०९२ पीएलसी०२३९७ दें - ४००० ०९२ पीएलसी०२३९७ (अलेखापरिक्षि ०.० (२४.१७) (२४.१७)	लेशन्स, २०१५ नक मंडळाच्या ने आणि साठी सही/- भव अगरवाल आणि सीईओ : ०२८०९२९० दे विवरण सोडून रु. लाखांत संपलेले वर्ष : ३१.०३.२०२ ) (लेखापरिक्षित o o ) (३७.९ ) (३७.९ ) १,४५१.1	दूरध <b>३ 9 डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्य</b> अनु. क. 9 कार्य विधिमधून एकूण उत्पन्न २ कालावधीसाठी निव्वळ नफा / (तोटा) (व आणि / किंवा असाधारण बाबी पूर्वी) ३ कर पूर्वीच्या कालावधीसाठी निव्वळ नफ (अपवादात्मक आणि / किंवा असाधारण ४ कर नंतरच्या कालावधीसाठी निव्वळ नफ (अपवादात्मक आणि / किंवा असाधारण ४ कर नंतरच्या कालावधीसाठी निव्वळ नफ (अपवादात्मक आणि / किंवा असाधारण ४ कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत नफा / (तोटा) यांचा समावेश (करानंतर) उत्पन्न (करानंतर)] ६ पेड अप समभाग भांडवल ७ आरक्षिते (पुनर्मूल्यांकन आरक्षिते वगळत ८ निव्वळ मूल्य ९ प्रति शेअर कमाई (प्रत्येकी रु. १०/-) (चालू आणि बंद केलेल्या कार्यविधीसाठी 9. मूलभूत:
दिनां दिनां ठिक ३ १	इंडियन अकाऊंटींग स्टेंडर्डस (इंड एएस) सहवाचता त्या अंतर्गत (सुधारित) चे रेग्युलेशन ३३ च्या बाबतीत आणि प्रयोज्य असती <b>गंक : १३/०२/२०२५</b> <b>जां. का.: २०१, ए विंग, ज्याला इस्टेट, पुप्प</b> दू : २८९९३०९२ इंमेल : admin@eidb.in <b>१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही</b> तपशील विधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (अरवादात्मक मंतर) विधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक मंतर) विधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक मंतर) विधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक मंतर) विधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक मंतर)	त बनवलेले नियम यर् ल त्या प्रमाणात अन्य (पूर्वांचे नाव प्रि विनोद-२, एस. व आणि नऊ मा ३१. १२. २०२४ (अलेखापरिक्षित) ६६२१.३३ ४३.६० ४३.६० ९६.९० ९८.४८	उसार आणि सेबी (ति मान्यताप्राप्त लेखा प प्रेंड वॅरल्स् सॉउन कंटेन्युर्स ति ही. रोड, मॅक्डोना सीअ हेन्यांसाठी अ संपलेली तिमाही ३०.०९.२०२४ (अलेखापरिक्षित) ८२९८.७६ १८७.५३ १८७.५३ ९३.९७ ९५.३४	स्टेंग ऑब्लीगेशन् घदती आणि घोरणांत घदती आणि घोरणांत त. ) लड मागे, बोरिवल गयएन नं.: एल२८ लिप्त अलेखापरिक्षित) <u>३१.१२.२०२३</u> (अलेखापरिक्षित) <u>०.००</u> (५.४३) (५.४३) (४.१२)	त अँड डिस्कलोजर 1 सार बनवले आहे. बीएन होल्डींग्ज लि व्यवस्था रेन. ो (पश्चिम), मुंब ९२०एमएच १९८१ येवसाई परिक्षित वित्ती संपलेले ३१.१२.२०२४ (अलेखापरिक्षित) २०५५४.०१ ३१८.०३ २७५.४६ २७५.६३	रेक्वायरमेंटस) रेखु मिटेड च्या संचार बती अनु पकीय संचालक डीआयएन इं – ४००० ०९२ पीएलसी०२३९७ टं : www.eidb ोय निष्क्षणी रेय निष्क्षणी रेय निष्क्षणी स्ति भाग प्राप्ती क महिने ३१.९२.२०२३ (अलेखापरिक्षि ०.० (२४.१७ (२४.१७ (२४.१७	लेशन्स, २०१५ नक मंडळाच्या ने आणि साठी सही/– भव अगरवाल आणि सीईओ : ०२८०९२९० दे विवरण सोडून रु. लाखां संप्रलेले वर्ष ३ ३१.०३.२०२ त) (लेखापरिक्षित ० ० ) (२७.९ ) १,४५१.1 ) १,४५१.1	दूरध 39 डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्य अनु. कार्य विधिमधून एकूण उत्पन्न २ कालावधीसाठी निव्वळ नफा / (तोटा) (त आणि / किंवा असाधारण बाबी पूर्वी) ३ कर पूर्वीच्या कालावधीसाठी निव्वळ नफ (अपवादात्मक आणि / किंवा असाधारण ४ कर नंतरच्या कालावधीसाठी निव्वळ नफ (अपवादात्मक आणि / किंवा असाधारण ४ कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत नफा / (तोटा) यांचा समावेश (करानंतर) उत्पन्न (करानंतर)] ६ पेड अप समभाग भांडवल ७ आरक्षिते (पुनर्मूल्यांकन आरक्षिते वगळल ८ निव्वळ मूल्य ९ प्रति शेअर कमाई (प्रत्येकी रु. १०/-) (चालू आणि बंद केलेल्या कार्यविधीसाठी 9. मूलभूतः २. असंहत (डायल्युटेड):
दिनां दिनां ठिक ३१ काला बाबीं काला बाबीं काला बाबीं फाला नफा/ धरून समभ	इंडियन अकाऊंटींग स्टेंडर्डस (इंड एएस) सहवाचता त्या अंतर्गत (सुधारित) चे रेग्युलेशन ३३ च्या बाबतीत आणि प्रयोज्य असती <b>ांक : १३/०२/२०२५</b> ताण: मुंबई <b>इस्ट इंडि</b> नॉ. का.: २०१, ए विंग, ज्वाला इस्टेट, पुष्प दू : २८९९३०९२ इंमेल : admin@eidb.in <b>१ डिसेंखर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही</b> तपशील विधेसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक विंत्र) विधेसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक विंत्र) विधेसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक विंत्र) विधेसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक विंत्र) विधेसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक विंत्र) विधेसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी /(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) क्रा) गा भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/- प्रत्येकी)	त बनवलेले नियम यर् ल त्या प्रमाणात अन्य (पूर्यांचे नाव प्रि विनोद-२, एस. ब आणि नऊ मा ३१. १२. २०२४ (अलेखापरिक्षित) ६६२१.३३ ४३.६० ४३.६० ९६.९० ९८.४८ १४७७.४२	सार आणि सेबी (ति मान्यताप्राप्त लेखा प प्रांड वॅरल्स साजन कंटेन्युर्स ति ही. रोड, मॅक्डोना सीअ हेन्यांसाठी अ संपलेली तिमाही ३०.०९.२०२४ (अलेखापर्सिक्षत) ८२९८.७६ १८७.५३ १८७.५३ ९३.९७ ९५.३४ १४७७.४२	स्टेंग ऑब्लीगेशन् घदती आणि घोरणांत घदती आणि घोरणांत त. ) लड मागे, बोरिवल गयएन नं.: एल२८ लिप्त अलेखापरिक्षित) <u>३१.१२.२०२३</u> (अलेखापरिक्षित) <u>०.००</u> (५.४३) (५.४३) (५.४३) (४.१२) २२३८.१२	त अँड डिस्कलोजर 1 सार बनवले आहे. बीएन होल्डींग्ज लि व्यवस्था रेन. ो (पश्चिम), मुंब ९२०एमएच १९८१ येवसाई परिक्षित वित्त संपलेले ३१.१२.२०२४ (अलेखापरिक्षिन) २०५५४.०१ ३१८.०३ ३१८.०३ २७२.४६ २७५.६३ १४७७.४२	रेक्वायरमेंटस) रेखु मिटेड च्या संचार वती अनु पकीय संचालक डीआयएन इं – ४००० ०९२ पीएलसी०२३९७ टं : www.eidb ोय निष्क्षणीत रेप्ति भाग प्राप्ती क महिने ३१.९२.२०२२ (अलेखापतिक्षि ०.० (२४.१७ (२४.१७ (२४.१७ (२२.७६	लेशन्स, २०१५ नक मंडळाच्या ने आणि साठी सही/- भव अगरवाल आणि सीईओ : ०२८०९२९० दे विवरण सोडून रु. लाखांत संपलेले वर्ष ३ ३१.०३.२०२ त) (लेखापरिक्षित ० ० ) (२७.९ ) १,४५१.1 ) १,४५१.1	दूरध 39 डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्य अनु. ज्ञ. व कार्य विधिमधून एकूण उत्पन्न २ कालावधीसाठी निव्वळ नफा / (तोटा) (य आणि / किंवा असाधारण बाबी पूर्वी) ३ कर पूर्वीच्या कालावधीसाठी निव्वळ नफ (अपवादात्मक आणि / किंवा असाधारण ४ कर नंतरच्या कालावधीसाठी निव्वळ नफ (अपवादात्मक आणि / किंवा असाधारण ४ कर नंतरच्या कालावधीसाठी निव्वळ नफ (अपवादात्मक आणि / किंवा असाधारण ४ कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत नफा / (तोटा) यांचा समावेश (करानंतर) उत्पन्न (करानंतर)] ६ पेड अप समभाग भांडवल ७ आरक्षिते (पुनर्मूल्यांकन आरक्षिते वगळत ८ निव्वळ मूल्य ९ प्रति शेअर कमाई (प्रत्येकी रु. १०/-) (चालू आणि बंद केलेल्या कार्यविधीसाठी 9. मूलभूत: २. असंहत (डायल्युटेड): टिप:
दिनां दिनां ठिक ३१ देश बाबीं बाबीं बाबीं काला बाबीं काला बाबीं फाला नफा/ धरून समभ इतर इ इर्रा	इंडियन अकाऊंटींग स्टेंडर्डस (इंड एएस) सहवाचता त्या अंतर्गत (सुधारित) चे रेग्युलेशन ३३ च्या बाबतीत आणि प्रयोज्य असती त्राण: मुंबई    गं. का.: २०१, ए विंग, ज्वाला इस्टेट, पुष्प दू: २८९९३०९२ इंमेल : admin@eidb.in   १ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही   तपशील   विसंखर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही   तपशील   विसंखर, २०२४ रोजी अंपल्तेल्या तिमाही   तपशील   विसंसाठी निव्वळ नफा/(तोटा) (अरवादात्मक तिंत्)   विवयी माठी फ्रूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी /(तोटा) (अपवादात्मक तिंत्)   विधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक तिंत्)   विधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी /(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर)   ग्रा भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/- प्रत्येकी)   इंक्विटी   भाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे) (अवार्षिक)	त बनवलेले नियम यर् ल त्या प्रमाणात अन्य (पूर्वांचे नाव प्रि विनोद-२, एस. व आणि नऊ मा ३१. १२. २०२४ (अलेखापरिक्षित) ६६२१.३३ ४३.६० ४३.६० ९६.९० ९८.४८	उसार आणि सेबी (ति मान्यताप्राप्त लेखा प प्रेंड वॅरल्स् सॉउन कंटेन्युर्स ति ही. रोड, मॅक्डोना सीअ हेन्यांसाठी अ संपलेली तिमाही ३०.०९.२०२४ (अलेखापरिक्षित) ८२९८.७६ १८७.५३ १८७.५३ ९३.९७ ९५.३४	स्टेंग ऑब्लीगेशन् घदती आणि घोरणांत घदती आणि घोरणांत त. ) ल्ड मागे, बोरिवल गयएन नं.: एल२८ लिप्त अलेखापरिक्षित) <u>३१.१२.२०२३</u> (अलेखापरिक्षित) <u>०.००</u> (५.४३) (५.४३) (४.१२)	त अँड डिस्कलोजर 1 सार बनवले आहे. बीएन होल्डींग्ज लि व्यवस्था रेन. ो (पश्चिम), मुंब ९२०एमएच १९८१ येवसाई परिक्षित वित्ती संपलेले ३१.१२.२०२४ (अलेखापरिक्षित) २०५५४.०१ ३१८.०३ २७५.४६ २७५.६३	रेक्वायरमेंटस) रेखु मिटेड च्या संचार बती अनु पकीय संचालक डीआयएन इं – ४००० ०९२ पीएलसी०२३९७ टं : www.eidb ोय निष्क्षणी रेय निष्क्षणी रेय निष्क्षणी स्ति भाग प्राप्ती क महिने ३१.९२.२०२३ (अलेखापरिक्षि ०.० (२४.१७ (२४.१७ (२४.१७	लेशन्स, २०१५ नक मंडळाच्या ने आणि साठी सही/- भव अगरवाल आणि सीईओ : ०२८०९२९० दे विवरण सोडून रु. लाखांत संपलेले वर्ष ३ ३१.०३.२०२ त) (लेखापरिक्षित ० ० ) (३७.९ ) १,४५१.1 ) १,४५१.1 ) १,४५१.1 ) १,४५१.1	दूरध 39 डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्य जनु. ज. व कार्य विधिमधून एकूण उत्पन्न व कार्य विधिमधून एकूण उत्पन्न कालावधीसाठी निव्वळ नफा / (तोटा) (त आणि / किंवा असाधारण बाबी पूर्वी) किंवा असाधारण बाबी पूर्वी) कर पूर्वीच्या कालावधीसाठी निव्वळ नफ (अपवादात्मक आणि / किंवा असाधारण ४ कर नंतरच्या कालावधीसाठी निव्वळ नफ (अपवादात्मक आणि / किंवा असाधारण ४ कर नंतरच्या कालावधीसाठी निव्वळ नफ (अपवादात्मक आणि / किंवा असाधारण ४ कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत नफा / (तोटा) यांचा समावेश (करानंतर) उत्पन्न (करानंतर)] ६ पेड अप समभाग भांडवल ७ आरक्षिते (पुनर्मूत्यांकन आरक्षिते वगळत ८ निव्वळ मूल्य ९ प्रति शेअर कमाई (प्रत्येकी रु. १०/-) (चालू आणि बंद केलेल्या कार्यविधीसाठी १. मूलभूतः २. असंहत (डायल्युटेड): टिप: अ) उपरोक्त हे सेबी (लिस्टींग ऑडिलगेशन्स अँड वि २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊम
दिनां दिनां ठिक ३ १ - - - - - - - - - - - - - - - - - - -	इंडियन अकाऊंटींग स्टेंडर्डस (इंड एएस) सहवाचता त्या अंतर्गत (सुधारित) चे रेग्युलेशन ३३ च्या बाबतीत आणि प्रयोज्य असती <b>ांक : १३/०२/२०२५</b> <b>काण: मुंबई</b> <b>इस्ट इंडि</b> <b>काए: मुंबई</b> <b>इसेंल : admin@eidb.in</b> <b>१ डिसेंखर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही</b> तपशील तपशील विधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक मंतर) विधीसाठी करोक्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक मंतर) विधीसाठी करोक्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक मंतर) विधीसाठी करोक्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक मंतर) विधीसाठी करोक्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक मंतर) विधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी /(तोटा) (करोक्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोक्तर) हा) गा मां मुंडवल (दर्शनी मूल्य रु. १०/– प्रत्येकी) इक्विटी	त बनवलेले नियम यर् ल त्या प्रमाणात अन्य (पूर्यांचे नाव प्रि विनोद-२, एस. व आणि नऊ मा ३१. १२. २०२४ (अलेखापरिक्षिन) ६६२१.३३ ४३.६० ४३.६० ९६.९० ९८.४८ १४७७.४२ ३५०.९८	सार आणि सेबी (ति मान्यताप्राप्त लेखा प मान्यताप्राप्त लेखा प मान्यताप्राप्त लेखा प मिन्यांप्राप्त लेखा प हो. रोड, मॅक्डोनाा सीअ हेन्यांसाठी अ संपलेली तिमाही ३०.०९.२०२४ (अलेखापरिक्षित) ८२९८.७६ १८७.५३ १८७.५३ ९३.९७ ९५.३४ ९४७७.४२ २५२.७१	स्टींग ऑब्लीगेशन् घदती आणि घोरणांत घदती आणि घोरणांत त. ) लड मागे, बोरिवल गयएन नं.: एल२८ लिप्त अलेखापरिक्षित) <u>३१.१२.२०२३</u> (अलेखापरिक्षित) <u>०.००</u> (५.४३) (५.४३) (५.४३) (४.१२) २२३८.१२ (४.२३९.१२)	त अँड डिस्कलोजर 1 सार बनवले आहे. बीएन होल्डींग्ज लि व्यवस्था रेन. ो (पश्चिम), मुंब ९२०एमएच १९८१ येवसाई परिक्षित वित्ती संपलेले ३१.१२.२०२४ (अलेखापरिक्षित) २०५५४.०१ ३१८.०३ ३१८.०३ २७२.४६ २७५.६३ १४७७.४२ ३५०.९८	रेक्वायरमेंटस) रेखु मिटेड च्या संचार वती अम्नु पकीय संचालक डीआयएन ई – ४००० ०९२ पीएलसी०२३९५ दे : www.eidb ोय निष्क्षणीत वे निष्क्षणीत वे मिरुक्षणीत क्र महिने ३१.९२.२०२३ (अलेखापतिक्षि ०.० (२४.१५ (२४.१५ (२४.१५ (२२.७६ २२३८.१ (४,२३९.९३)	लेशन्स, २०१५ नक मंडळाच्या ने आणि साठी सही/– भव अगरवाल आणि सीईओ : ०२८०९२९० दे विवरण सोडून रु. लाखांत संपलेले वर्ष ३ ३१.०३.२०२ त) (लेखापरिक्षित ० ० ) (२७.९ ) १,४५१.1 ) १,४५१.1 ) १,४५१.1	दूरध 39 डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्य अनु. तपशील 9 कार्य विधिमधून एकूण उत्पन्न २ कालावधीसाठी निव्वळ नफा / (तोटा) (व आणि / किंवा असाधारण बाबी पूर्वी) 3 कर पूर्वीच्या कालावधीसाठी निव्वळ नफ (अपवादात्मक आणि / किंवा असाधारण 8 कर नंतरच्या कालावधीसाठी निव्वळ नफ (अपवादात्मक आणि / किंवा असाधारण 8 कर नंतरच्या कालावधीसाठी निव्वळ नफ (अपवादात्मक आणि / किंवा असाधारण 8 कर नंतरच्या कालावधीसाठी निव्वळ नफ (अपवादात्मक आणि / किंवा असाधारण 8 कर नंतरच्या कालावधीसाठी निव्वळ नफ (अपवादात्मक आणि / किंवा असाधारण 9 कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत नफा / (तोटा) यांचा समावेश (करानंतर) उत्पन्न (करानंतर)] ६ पेड अप समभाग भांडवल ७ आरक्षिते (पुनर्मूल्यांकन आरक्षिते वगळत ८ निव्वळ मूल्य ९ प्रति शेअर कमाई (प्रत्येकी रु. १०/-) (चालू आणि बंद केलेल्या कार्यविधीसाठी 9. मूलभूत: २. असंहत (डायल्युटेड): टिप: अ)उपरोक हे सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड वि २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नजन बीएसइ लिमिटेड (www.bseindia.com) आ

Shakoor having

Sd/

**PUBLIC NOTICE** 

Share certificate No. 87 of

address Garage 6 Prem Milan

87 B Nepean Sea Road

Mumbai 400006 has beer

The Secretory Invites Claims

Objections if any within 14 days before issuance of

वतीने आणि साठी

अनभव अगरवाल

डीआयएन: ०२८०९२९०

व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ

सही / –

Chairman & Secretory For and on behalf of Prem Milan Society

Abdul

lost

new ones.

#### दी इव्व्हेस्टमेंट ट्रस्ट ऑफ इंडिया लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : आयटीआय हाऊस, ३६, डॉ. अप्त. के. शिरोडकर मर्ग, परळ, मुंबई - ४०० ०१२. दर: + ९१ २२ ४०२७ ३६००, फॅक्स : + ९१ २२ ४०२७३७००, ई-मेल : info@itiorg.com ाइट : www.itiorg.com, सीआयएन : L65910MH1991PLC062067



नव 🌡 शाक्त

	ताखांत) ।						
अ.			तिमाही अखेर		नऊमा	वर्षअखेर	
अ. क्र.	নম্মাল	38.85.9058	30.09.7078	39.99.9093	39.97.7078	39.99.9093	39.03.9092
		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षि
۶	एकूण उत्पन्न	છ, ૪૧૫, ૧૮	૧૧,૮૪૭.૮૮	હ,३८१.४८	२६,९४२.०९	૨૧,૬૩૪.૬૭	३૦,५६७
२	कालावधीकतिता निव्यळ नफा/(तोटा) (कर, अपचादात्म्यक बाबी व सहयोगोंच्या नफ्याच्या हिररयापूर्यी)	9,068.89	१,९५०.२०	હદ્દ ધ, ધ્૮	૪,૪५३.૮૮	૧,५५६.૦૪	३,०८३.
Ņ	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबी व सहवोगींच्या नफ्याच्या हिररयापूर्यी)	9, 30%. CJ	२,५०२.७७	८१८.२१	५,५६०.६९	२,०२१.७०	३,६३१
8	कालावधीकतिता निव्यळ नफा/(तोटा) (कर, अपचादात्म्यक बाबी व सहयोगोंच्या नफ्याच्या हिरश्यापश्चात)	૫૭૪. ૨૨	२,०४२.२३	દ ૧૭. દધ	३,९७७.८२	१,५३९.६९	१,९९७
فر	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (करपश्चात नफा /(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश	યદ્દ છ. ૮૮	२,०४१.८०	६१३.७४	३,८९७.३४	૧,५३૨.૦૮	૧,૧૭५
Ę	प्रदानित समभाग भांडबल (दर्शनी मूल्य प्रतिशेअर रु. १०/-)	4, २२४. २२	५,२२४.२२	५,२२४.२२	५,२२४.२२	५,२२४.२२	५,२२४.
U	अन्य समभाग (पुनर्मूल्यांकन राष्ठ्री व वगळता) गत वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये  दर्शविल्यानुसार	-	-	-	-	-	६०,९१७
۷	उत्पन्न प्रतिशेअर अपवादात्मक बाबीपूर्व व मूलभूत रु. प्रश्वात (दर्शनी मुल्ब प्रतिशेअर रु. १०/-) सौम्यीकृत रु.	୦, ଏଡ ୦, ଏଡ	3.90 3.90 3.90	૧. ૧૯ ૧. ૧૯	6.08 9.08	२.८८ २.८८	ni ni

कंपनीचे बरील स्थायी विलोध निकार्षीचे लेखागरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन काण्यात आले असून तत्परचात दी इन्होस्टपेंट ट्रस्ट ऑफ इंडिया लिमिटेड (कंपनी) च्या संचालक मंडळाद्वारे दि. १३.०२.२०२५ रोजी आयेजित त्यांच्या सभेमध्ये त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. कंपनीच्या वैपानिक लेखागरीक्षकांनी अंतरिम एकत्रित विनीव निष्कर्षीचे स्वतंत्र लेखागरीक्षित पुनरावलोकन केले आहे. दि. ३१.१२.२०२४ रोजी संगलेली तिमाही य नऊमाहीकरिताच्या सदएकत्रित विलीध निष्कर्षीय वैधानिक लेखागरीक्षकांनी आपले असुपारित मत व्यक्त केले आहे.

वरील निष्कर्ष हे कंपन्या कावदा, २०१३ चे अनुच्छेद १३३ सहयाचन कंपन्या (भारतीय लेखा मानके) नियम, २०१५ अंतर्गत अधिसूचित भारतीय लेखा मानकांनुसार (''आयएनडी एएस'') व अन्य मान्यताप्रान लेखा मान्यता ब धोरणे बाअंतर्गत तबार करण्यात आलेले आहेत.

. दि. ३१.१२.२०२४ रोजी संपलेली तिमाही व नऊमाहीकरिताचे सदर निष्कर्ष हे बीएसई तिमिटेडची वेबसाइट (युआरएल www.bseindia.com) नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड वेबसाइट (युआरएल www dia.com) येथे तसेच कंपनीची वेबसाइट (यूआरएल www.itiorg.com) येथेही उपलब्ध आहे

I	<li>४. स्थापी माहिती:</li>						(रु. लाखांत)
I			तिमाहीअखेर		नऊमाह	वर्षअखेर	
I	নম্পল	38.85.9088	30.08.9098	\$9.99.9093	38.85.90 58	39.99.90 93	39.03.7078
I		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
I	एकूण उत्पन्न	805.908	ધ્૬૮.૬૫	१,५०४.१२	१, ४७३.८८	४,९१०.६३	६,१३१.०९
I	करपूर्व नफा/(तोटा)	(१८७.२०)	६०.९४	309.88	(ધદ્દ.ધ૬)	९९६.०६	९१६.३४
I	करपश्चात नफा /(तोटा)	(१११.५२)	८३.६०	386.80	(60.20)	৮৩. ३६. ৬২	હશ્ર.દદ્
I		2360					



#### ARYA CAPITAL MANAGEMENT PRIVATE LIMITED (CIN:U67190MH2007PTC175710)

Registered Office: 75, Jolly Maker Chambers II, 7th Floor, Nariman Point, Mumbai - 400021, Maharashtra, India Tel.: +91 22 66103575 Fax: +91 22 66103576 Email: aryacapltd@gmail.com

#### EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED DECEMBER 31, 2024

	(₹ in lacs except earnings per share)			
	Quarter Ended			Year Ended
Particulars	Dec 31, 2024	Sept 30, 2024	Dec 31, 2023	March 31, 2024
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total income from operations	-	-	575.00	850.00
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional items)	(2,548.71)	(1.75)	340.80	(1,664.17)
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	(2,548.71)	(1.75)	340.80	(1,664.17)
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	(2,548.71)	(1.75)	340.80	(1,666.66)
Total Comprehensive Income/Loss for the period [Comprising Profit /				
(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income/(Loss)				
(after tax)]	(2,548.71)	(1.75)	340.80	(1,666.66)
Paid up Equity Share Capital (Face value of ₹10 each)	1.00	1.00	1.00	1.00
Reserves (excluding revaluation reserve)	(15,381.41)	(12,832.69)	(12,642.86)	(12,600.03)
Securities Premium Account	-	-	-	-
Net worth	(15,380.41)	(12,831.69)	(12,641.86)	(12,599.03)
Paid up Debt Capital	100.00	100.00	337.88	100.00
Debt Equity Ratio (in times)	(0.01)	(0.01)	(0.03)	(0.01)
Earnings Per Share (of ₹10 each) (for continuing operations)				
Basic: (not annualized) (in ₹)	(25,487.10)	(17.47)	3,408.00	(16,666.60)
Diluted: (not annualized) (in ₹)	(25,487.10)	(17.47)	3,408.00	(16,666.60)
Earnings Per Share (of ₹10 each) (for discontinued operations)				
Basic: (not annualized) (in ₹)	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable
Diluted: (not annualized) (in ₹)				
Debenture Redemption Reserve	-	-	-	-
Debt Service Coverage Ratio (annualised) (in times)	-	Not Applicable	2.47	0.26
Interest Service Coverage Ratio (annualised) (in times)	-	Not Applicable	2.47	0.33

nat of financial results for the quarter and nine months ended December 31, 2024 filed with the Stock (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial ber 31, 2024 is available on the website of BSE Limited a

ए) १२ फेब्रवारी, २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत संचालक मंडळाने वित्तीय निष्कर्षांचे पूनर्विलोकन करून मंजूरी दिली.

ठिकाण ः मुंबई

दिनांक : १२.०२.२०२५

बी) वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग अँड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे सादर केलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांच्या वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही आणि नऊ महिन्यांच्या वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण बॉम्बे स्टॅक एक्सचेंजची वेबसाईट www.bseindia.com वर आणि कंपनीची वेबसाईट म्हणजेच www.eidb.in वर उपलब्ध आहे.

इस्ट इंडिया ड्रम्स अँड बॅरल्स मॅन्युफॅक्चरिंग लिमिटेड साठी श्री. माधव वालिया संचालव

(डीआयएन : ०३३८१८५३)

रथळ: मंबई

दिनांक : १३ फेब्रुवारी २०२५

oved by the Board of Directors at its meeting held on February 12, 2025.

For and on behalf of the Board of Directors Arya Capital Management Private Limited Sd/-Rahul Shukla Director DIN: 07835056

# रल लॅबोरेटरीज लिमिटेड

बी पाटनवाला कंपाऊंड, श्रेयस सिनेमा समोर, एल.बी.एस., मार्ग, घाटकोपर (प.), मुंबई, महाराष्ट्र ४०००८६.

ll: ०२२-२५०० ५२४५ ईमेल: <u>cs@corallab.com</u> | संकेतस्थळ: <u>www.corallab.com</u> CIN: L24231MH1997PLC422233

तिमाही आणि नऊमाहीसाठी स्वतंत्र अलेखापरिक्षित आर्थिक/ वित्तीय परिणामांचा उतारा

#### (रू. लाखांमध्ये ) (इपीएस मधील आकडे वगळून) संप्रलेली नज्म्माही संपलेली तिमाही संपलेले वर्ष ३१.१२.२०२४|३०.०९.२०२४|३१.१२.२०२३|३१.१२.२०२४|३१.१२.२०२३|३१.०३.२०२४ अलेखापरिक्षित) (अलेखापरिक्षित) (अलेखापरिक्षित) (अलेखापरिक्षित) (अलेखापरिक्षित) (लेखापरिक्षित) 2286.69 9200.20 3222.60 30.0535 4800.89 6355.08 अपवादात्मक 639.89 ८५२.९८ 308.66 २८६१.८६ 9304.98 २०८९.५४ 639.84 ८५२.९८ २९७.६४ २८६१.८६ 9282.00 २०७३.१९ (तोटा) बी नंतर) (तोटा) 698.84 \$30.90 २१५.६४ २१५.६४ 9000.20 9402.90 बी नंतर) न [कालावधीसाठी 039.00 822.00 9309.28 3898.3 3,098.39 २२६९.८५ णि इतर सर्वसमावेशक ३५७.२६ ३५७.२६ ३५७.२६ ३५७.२६ 340.26 ३५७.२६ १७३९२.४० 90088.66 90.20 १७.८६ 49.0 २८ ४४.१९ 80.3 90.20 ٩७.८६ 49.0 २८ ४४.१९ ٤.o8

क्लोजर रिक्वायरमेंट्स रेग्युलेशन) नियम, २०१५ च्या नियम ३३ अंतर्गत, बीएसई लिमिटेडकडे दाखल केलेल्या ३१ डिसेंबर साठी तपशीलवार अलेखापरिक्षित वित्तीय परिणामांचा एक उतारा आहे. अलेखापरीक्षित वित्तीय परिणामांचे संपूर्ण स्वरूप . सूचीबद्ध संस्था (www.corallab.com) च्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. खाली दिलेला QR कोड स्कॅन करून ते मिळवता

आर्थिक वर्षासाठी इंड एस (Ind AS) दत्तक घेतले आहे आणि वरील परीणाम Ind AS च्या अनुषंगाने, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत,कंपनी (लेखा मानक) नियम, २०१५ च्या नियम ३ नुसार तयार केले गेले आहेत.

क) वरील स्वतंत्र अलेखापरिक्षित वित्तीय परिणामांचे लेखापरीक्षण समितीने पुनरावलोकन केले आहे आणि त्यानंतर संचालक मंडळाने १३ फेब्रुवारी २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत त्याला मान्यता दिली आहे



कोरल लॅबोरेटरीज लिमिटेड करीता संचालक मंडळासाठी आणि त्यांच्या वतीने स्वाक्षरी/-गिरीश एम धामिजा पर्णवेळ संचालक (DIN: 07798455)